



महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Maharashtra Public Service Commission

मुख्य कार्यालय : ५^{१/२} व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई ४०००२१ दूरध्वनी-२२७९५९०० फॅक्स:२२८८०५२४
फोर्ट कार्यालय : बॅक ऑफ इंडिया इमारत, ३ रा माळा, फोर्ट, मुंबई ४००००१ दूरध्वनी :२२६७०२१०/१४८/२४८,२२१०२२२२. फॅक्स : २२६७३९१५

ई-मेल – sec.mpsc@maharashtra.gov.in वेबसाईट - www.mpsc.gov.in, https://mahampsc.mahaonline.gov.in

क्रमांक :- एसपी-०३१९/सीआर-५३अ/२०१८/तीन

दिनांक :- ७ नोव्हेंबर, २०१९.

घोषणा

विषय:- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा - २०१९ -- पदसंख्येतील बदलाबाबत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २४ मार्च, २०१९ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा २०१९ करिता दिनांक ९ जानेवारी, २०१९ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९ करिता दिनांक २१ जून, २०१९ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये शासनाच्या मागणीनुसार सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक संवर्गातील एकूण ५५५ पदांचा समावेश करण्यात आला होता.

२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-२०१८/प्र.क्र.५८१ए/१६-ब, दिनांक ४ जुलै, २०१९ अन्वये राज्य शासनाच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता सुधारित बिंदुनामावली विहित करण्यात आली असल्याने तसेच, शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-२०१८/प्र.क्र.६३१ए/१६-ब, दिनांक ४ जुलै, २०१९ अन्वये जनहित याचिका क्रमांक १७५/२०१८ व इतर प्रकरणातील मा.उच्च न्यायालयाचे दिनांक २७ जून, २०१९ रोजीचे आदेश विचारात घेवून सरळसेवा भरतीमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरीता १३% आरक्षणानुसार निश्चिती करून पद भरतीची कार्यवाही करण्यात यावी, असे शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने शासनाकडून विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब सेवा परीक्षेमधून भरावयाच्या पदांचे सुधारित मागणीपत्र प्राप्त झाले असून त्यानुसार विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब परीक्षा - २०१९ मधून भरावयाच्या एकूण ५५५ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे :-

१.१ सामान्य प्रशासन विभाग :-												
सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) (एकूण २३+१#=२४ पदे)												
प्रवर्ग	अ.जा.	अ.ज.	वि.जा. (अ)	भ.ज. (ब)	भ.ज. (क)	भ.ज. (ड)	इ.मा.व.	वि.मा.प्र.	सा. व शै. मागासवर्ग	एकूण मागासवर्गीय	खुला	एकूण पदे
पदसंख्या	५	२	१	--	१	--	१	--	३	१३	१०+१#	२४
रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक/समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे :-												
सर्वसाधारण	३	१	१	--	१	--	१	--	२	९	७	१६
महिला	२	१	--	--	--	--	--	--	१	४	३	७
खेळाडू	--	--	--	--	--	--	--	--	--	--	१	१
दिव्यांग	एकूण १ पद - श्रवण शक्तीतील दोष-१ पद											
१.२ वित्त विभाग :-												
राज्य कर निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) (एकूण ३५ पदे)												
पदसंख्या	७*+१	३*	१	--	१*	१	४	१	५	२४	११	३५
रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक/समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे :-												
सर्वसाधारण	६	२	१	--	१	१	३	१	३	१८	८	२६
महिला	२	१	--	--	--	--	१	--	२	६	३	९
दिव्यांग	एकूण पदे ३ - (१) चलनवलन विषयक दिव्यांगता किंवा मेंदूचा अर्धांगवायू-१ (२) श्रवण शक्तीतील दोष-१ (३) अंधत्व किंवा क्षीणदृष्टी-१											
१.३ गृह विभाग :-												
पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) (एकूण ४९६ पदे)												
पदसंख्या	६५+३*	३५+३*	१५+२*	१२	१७+१*	१०	९४	१०	६४	३३१	१६५	४९६
रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक/समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे :-												
सर्वसाधारण	४५	२५	११	७	१२	६	६१	६	४२	२१५	१०५	३२०
महिला	२०	११	५	४	५	३	२८	३	१९	९८	५०	१४८
खेळाडू	३	२	१	१	१	१	५	१	३	१८	८	२६
अनाथ	--	--	--	--	--	--	--	--	--	--	२	२
* अनुशेषाची पदे # महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पद												

३. वर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०१९ मधून भरावयाच्या एकूण ५५५ पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

ठिकाण :- मुंबई

उप सचिव, परीक्षा पूर्व
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.